

यत्रो MBu. 3, 13432. पृथिवी 13, 3113. गङ्गा 18, 121. Vid. 116. पादा गौ-
रीगुरोः Çāk. 144. ज्ञान° R. 6, 10, 24. Gtr. 1, 9. कुल्ल° Bhāg. P. 7, 40, 17.
लोकपावनी (नदी) MBu. 3, 8127. R. 1, 36, 17. 42, 19. R. Gorr. 1, 37, 12.
18. सर्व° MBu. 13, 1027. विश्व° Bhāg. P. 8, 20, 18. Mārka. P. 56, 2. त्रि-
भुवनपावना (v. l. richtig °पावनी) वाराणसी Phab. 79, 9. पावनं वा सद्योपं
त्रा कर्तव्यम् R. 1, 27, 17. ऋषिभिः पावनं कृतम् Jāgñ. 1, 280. ऋषयः MBu.
13, 714. ब्राह्मणाः Rāga-Tar. 1, 345. Çatr. 10, 3. संतति Ragh. 19, 53. Çāk.
94. भिन्नाहार Spr. 2046. भू Rāga-Tar. 4, 78. सरिता — तीर्थपादपदम्भो-
त्तरजसातीव पावने (sic) Bhāg. P. 4, 6, 24. Vgl. ज्ञान°, पङ्क° — 2) m. a)
Feuer H. an. Med. ein best. Feuer Hārīta bei Kull. zu M. 3, 155. पा-
वनः सभ्यो ऽग्निर्गः शीतापानोदनाद्यर्थं वक्रुषु देशेषु विधीयते Schol. — b)
Weihrauch Viçva im ÇKDr. — c) eine gelb blühende Verbesina (पीत-
भृङ्गराज) Rāgan. im ÇKDr. — d) ein Siddha H. an. — e) N. pr. eines
der Viçve Devāḥ MBu. 13, 4355. — f) Bein. Vjāsa's H. an. Med. —
3) f. ई a) Terminalia Chebula Roxb. H. an. Viçva im ÇKDr. — b) Ba-
silienkraut. — c) Kuh Rāgan. im ÇKDr. — d) N. pr. eines Flusses MBu.
6, 243. R. 1, 44, 14. LIA. I, 843. fg. — 4) n. a) das Reinigen, Läutern,
Heiligen: सा (निष्कृतिः) तेषां पावनाय स्यात् M. 11, 85. MBu. 1, 78 19.
2, 1146. 5, 263. R. 1, 60, 24. 6, 103, 13. Kumāras. 6, 61. Ragh. ed. Calc. 1,
35. Kathās. 49, 23. Bhāg. P. 4, 30, 37. Çatr. 10, 5. तत्पावनाय um diese
Schuld zu reinigen Jāgñ. 2, 83. — b) Reinigungsmittel, Läuterungsmit-
tel: तदस्याः पावनम् — स्तम् M. 11, 177. तपो वाप्यत्र वा यज्ञो यच्चान्य-
त्पावनं मरुत् MBu. 1, 1842. यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम् Bhāg.
18, 5. — c) Busse, = कृच्छ्र H. an. Med. = प्रापञ्चित Viçva. — d) Was-
ser H. ç. 164. H. an. Med. — e) Kuhmist Çabdaś. im ÇKDr. — f) der
zu Rosenkränzen verwandte Same von Elaeocarpus Ganitrus Roxb.
— g) Costus speciosus (कुष्ठ) Rāgan. im ÇKDr. — h) Sectenzeichen (चि-
त्रकम्). — i) = घट्यास Viçva.

पावनत् (von पावन) n. die Eigenschaft des Reinigens, Läuterns Śiḥ.
D. 11, 8.

पावनधनि (पा° + ध°) m. Muschel Rāgan. im ÇKDr.

पावमानं (von पवमान) 1) adj. auf den sich läuternden, durch die See
rinnenden Soma-Saft bezüglich: स्तोम TS. 2, 3, 40, 2. AV. 11, 7, 6.
Pāñāv. Br. 15, 3, 16. 16, 5, 12. Gobh. 3, 2, 39. Ind. St. 1, 61, 12. ऋषभः N.
eines Sāman 3, 210. b. संसर्पम् desgl. 243, a. — 2) f. ई (sc. ऋच्) so heissen
insbesondere die Lieder in RV. 9. AV. 19, 71, 1. Ait. Br. 1, 20, 2, 37.
Āçv. Çr. 5, 12. Grh. 3, 4. Çāñh. Br. 15, 1. Çat. Br. 12, 8, 1, 10. Nir. 11,
2, 12, 31. M. 5, 86. 11, 257. Jāgñ. 1, 280 (die reinigenden Wasser St.).

पावर = द्वापर 1. und auch daraus entstanden Mārka. 33, 9 (v. l. द्वापर).

पावपुरिकैयं m. patron. von पवपुरिक gaṇa प्रुधादि zu P. 4, 1, 123.

पावा f. und पावापुरी (auch पायापुरी) f. N. pr. einer Stadt in der
Nähe von Rāgagrha Colebr. Misc. Ess. II, 215. 319. Burn. in Lot. de
la b. I. 486. Köppen I, 114. 117.

पावित्र (von पवित्र) N. eines Metrums. 4 Mal — — — — —
Colebr. Misc. Ess. II, 159 (IV, b). In den As. Res. X, 469 पावित्र geschrie-
ben, was vielleicht richtiger ist.

पावित्रायण m. patron. von पवित्र gaṇa अष्टादि zu P. 4, 1, 110.

पाविन् (von पू) adj. = पावन. नदी परमपाविनी MBu. 3, 10543. Es ist

viell. °पावनी zu lesen.

पाविन्दायन m. patron. von पविन्द् gaṇa अष्टादि zu P. 4, 1, 110.

पावीरिव (von पवीरु) adj. f. ई vom Blitzgeschoss stammend, dazu ge-
hörig; subst. f. des Blitzes Tochter so v. a. Donnerstimme: पावीरिवी
कन्या चित्रायुः सरस्वती RV. 6, 49, 7. पावीरिवी तन्यतुरेकपादज्ञः 10, 65,
13. Nir. 12, 30. Ait. Br. 3, 37.

पाव्य partic. fut. pass. von पू P. 3, 1, 125, Sch.

पाँश m. Euphonisches Verhalten eines vorangehenden स im comp.

Kāç. zu P. 8, 3, 38. 1) Schlinge, Fessel, Strick Nir. 4, 2. Trik. 3, 3, 430.

H. 931. an. 2, 550. Med. ç. 9, 10. Halāj. 2, 442. वि मुमोक्तु पाशान् RV.

1, 24, 13. 15. पाशा रिपवे विचंताः 2, 27, 16. 29, 5. 7, 59, 8. AV. 2, 12, 2.

पाशां ग्रन्थिश्च यः कृतः 9, 3, 2. VS. 6, 8, 20, 45. तस्य प्रङ्गे नावः पाशं प्रति-

मुमोच Çat. Br. 1, 8, 1, 5. 3, 7, 4, 1. 6, 7, 3, 8. Kātj. Çr. 2, 7, 2. रज्जुमुभयतः-

पाशाम् 16, 8, 2. Āçv. Çr. 1, 3. प्रविशेश विनाशाय मृगः पाशमिवाबुधः R.

Gorr. 2, 9, 19. शकुनीनामिहार्थाय पाशं भूमावयोजयत् MBu. 5, 2455. पाशा-

स्तत्र नियोजिताः Hit. 21, 10. तद्व्यापामितः नेत्रं पाशान्दृष्ट्वा Kathās. 33,

113. पशैस्तदात्मानं गाढं बद्ध्वा MBu. 1, 6748. Kathās. 33, 114. पाशवद्ध

Śiv. 5, 16. Hit. 14, 22. 21, 11. Spr. 2009. पशैरावद्धः R. 1, 62, 19. द्विवा

पाशान् MBu. 1, 6749. Hit. 14, 17, 13, s. 10. पशैर्विमुक्तः MBu. 1, 6750.

व्याधपाशात्रातुम् Hit. 21, 11. वृत्ते पाशमसज्जयत् Kathās. 13, 99. स्वकाष्ठे

पाशमर्षयत् 101. मृदु° सुçr. 1, 26, 1. °शल्य 102, 1. पादाकृष्टत्रततिवल-

यासङ्गसंज्ञापाश Çāk. 32. अस्मिंशक्ति° Varāh. Brh. S. 69, 34. वाङ्ग° die

Arme als Schlinge R. 4, 16, 44. ब्राह्मपाशेन व्यापादिता Mārka. 140, 24. अ-

मंस्त कण्ठार्पितब्राह्मपाशां विदर्भराजावर्जाम् Ragh. 6, 84. die Schlinge

des Varuṇa RV. 6, 74, 4. 7, 88, 7. 10, 85, 24. AV. 4, 16, 6. VS. 8, 23. TS.

3, 5, 6. 1. M. 8, 82. 9, 308. R. 1, 29, 9. 56, 8. वरुणापाशं TS. 2, 2, 5, 1. 3, 11,

1. Çat. Br. 2, 5, 2, 2. der Nirṭi AV. 1, 31, 2. 8, 1, 3. VS. 12, 65. Ait. Br.

4, 10. TS. 5, 2, 4, 3. Çat. Br. 7, 2, 4, 13. मृत्योः Ait. Br. 3, 14. AV. 3, 6, 5.

Kāthop. 4, 2. मृत्युपाशवशं गताः R. Gorr. 2, 114, 5. 3, 29, 24. काल° 31,

16. R. Schl. 1, 29, 9. 36, 8. Hit. 21, 11. ब्रह्म° R. 1, 36, 8. धर्म° die Schlinge

des Gottes der Gerechtigkeit 29, 9. पाश = शस्त्रभेद Çabdaś. im ÇKDr.

धर्मपाशेन संयतः gebunden durch das Band der Pflicht R. 1, 1, 23. वरु-

पद्धर्मपाशेन जणमेकं हि जीवितम् Kathās. 49, 58. स्नेहपाशवद्ध Pañkāt.

65, 24. Als n.: अत्रात्तरे वया धर्मयानि पाशानि (v. l. धर्मयावेष्टनानि)

व्याष्टनीयानि 146, 16. — 2) Sahl oder Leiste am Anfange eines Gewebes

Āçv. Çr. 6, 10. Grh. 4, 1. — 3) in der Astrol. Bez. einer best. Constel-

lation (नाभसयोग): यदा राशिपञ्चके सर्वे ग्रहा भवन्ति । तदा पाशाव्ययोगो

भवति Varāh. Brh. 12, 10, 18. — 4) am Ende eines comp. a) als Aus-

druck des Tadels (als suff. betrachtet; Anfügung P. 6, 3, 35) P. 5, 3, 47.

Vop. 7, 65. त्रैयाकरण°, वैदिक°, याज्ञिक° ein schlechter Grammatiker

u. s. w. P., Sch. भिषक्° Vop. nach कृत्त u. s. w. H. an. Viçva im ÇKDr.

nach कृत्त u. s. w. Trik. रत्नस्पाशान् so v. a. कुत्सितानि रत्नांसि Buatt.

9, 59. Hierher wohl सर्पिण्याशम् und यनुष्याशम् P. 8, 3, 39. Sch. — b)

nach Wörtern, die Haupthaar bedeuten, so v. a. Schopf, Menge AK. 2, 6,

3, 49. Trik. H. 368. H. an. Med. Halāj. 2, 376. Viçva a. a. O. चूडा° Megh. 66.

शिरसिञ्ज° Çiç. 7, 62. Vgl. केशपाश (auch Kaurap. 16, 17). — c) als Aus-

druck des Lobes Gaṇaratn. zu P. 2, 1, 66. nach कर्पा u. s. w. Trik. H.

an. Med. Viçva a. a. O. कर्पा° ein schönes Ohr Daçak. 91, 1. — Vgl.